

Corporate Office: 26A Nariman Bhavan, 227 Nariman Point, Mumbai 400 021. (INDIA) • Phone: 91–22–22023845, 61577100 - 119 • Fax: 91–22–22022893 • E-Mail: mumbai@sudal.co.in • www.sudal.co.in

November 07, 2023

To **Corporate Relationship Department BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: <u>506003</u>

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper publication of Un-Audited Financial Results

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023, published in following newspapers:


- 1. Business Standard on November 07, 2023;
- 2. Prathakal Marathi on November 07, 2023.

Kindly take the above on record and oblige. Thanking you,

Yours faithfully, For **SUDAL INDUSTRIES LIMITED**

SUDARSHAN Digitally signed by SUDARSHAN SHRIRAM CHOKHANI BAR: 2023.11.07 16:13:08 +05:30'

Sudarshan Shriram Chokhani Managing Director DIN: 00243355



U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3397/2023 Date: - 06/11/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 104 of 2023

Juhu Gazdar CHSL. Gazdar Apartments, Juhu Tara Road, Juhu, Mumbai- 400 049. ...Applicant. Versus 1) Shrimati Bacchabai Framroze Gazdar alias Baccha Framroze Gazdar alias Baccha Pramroze Gazdar c/o. 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 2) Shri Jehangir framroze Gazdar alias Jehangir Pramroze Gazdar c/o. 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 3) Shri Sorab Framroze Gazdar alias Sorab Firoze Jehangir c/o. 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 4) Shri Kaiki Jehangir Khambata c/o. 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 5) Shri Jimy Jal Gazdar c/o. 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 6) Shri Kishor M. Musle Leasee for portion of land bearing CTS No.865, 865/1 of Village-Juhu Next to Juhu Gazdar Co-op. Housing Socy. Ltd., Sant Tukaram Marg, Juhu, Mumbai- 400 049 7)Yasmin Corporation alias Messrs. Yasmin Corporation (A Private trust, through its trustees,) 7(a). Siraj Taherali Lokhandwala 7(b). Tasneem Siraj Lokhandwala 48, Indranarayan Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 8) Salvador Monis Chief Promoter of Gazdar Lawns Co-operative Housing Society (Proposed) 3, Al-Bher, Jussawalawdi, Juhu Tara Road, Mumbai- 400 049. ...Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly. Description of the Property.:-

Claimed Area


Unilateral deemed conveyance of land area admeasuring 6350.90 square meters bearing CTS No.865, 865/1, 865/2, 865/3, 865/4, 865/5, 865/6, 865/7, 865/8 and 865/9 of Village Juhu Taluka Vileparle in the Registration District and Sub District of Bombay City and Bombay Suburban situated at Gazdar Aparements, Juhu Tara Road, Juhu, Mumbai-400 049." together with said Building standing thereon, in favour of the Applicant. The hearing is fixed on **04/12/2023 at 3.00 p.m.**

hearing is fixed on 04/12/2023 at 3.00 p.m.

Seal

INFO BUSINESS SERVICES LIMITED CIN: L72900MH1968PLC287172

Particulars



104, MAHINDER CHAMBERS, W. T. PATIL MARG, CHEMBUR, MUMBAI - 400071 • Email: info@idinfo.co.in • Website : www.idinfo.in

> Corresponding 3 months ended in the previous year

> > 30.09.2022

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3404/2023 Date: - 06/11/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice

Application No. 143 of 2023

Neminath palace co.op Housing Society Ltd. Opp. Military Camp Outpost Bus Stop, Kalina Santacruz East, Mumbai-400 029.Applicant Versus 1.M/S Neminath Associates 101/B, Ramji House, Jambulwadi Kalbadevi, Mumbai-400 002 2. M/S Rose Bud Apartments Co.op. Housing Society Ltd. Opposite, Military Camp Outpost Bus Stop Kalina, Santacruz East Mumbai- 400 029.Respondents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly. Description of the Property. :-

Claimed Area

Entitlement of Unilateral Conveyance of the Society building which is a Stilt for stack parking plus 1st to 9th upper floor of wing B as per the Development Rights Granted to the Developer by the land owner (Opponent No.2) i.e. Rose Bud Apartment Cooperative Housing Society Itd. Vide Development Agreement duly registered with the Sub-Registrar of Assurances under Serial No.BDR 15/3879/2010) along with land i.e. proportionate right in the land admeasuring 693.60 square metress which stand s in the name of the Opponent no.2. The said CTS Nos. 1663 has now been merged with CTS no.1662 which is now shown having a total land area i.e. 1827.60 square metres, Village Kolekalyan, Taluka Andheri in favour of the Applicant society.

The hearing is fixed on 28/11/2023 at 3.00 p.m.

(15)


Katkals

(7 in Lacs

For the year ende

31.03.2023


0.09.2023 30.09.2022



Flat No. 7A/10 in Shri Jawahar Co-op Housing Society Ltd., Govind Nagar, Sodawala Lane, Borivali (West), Mumbai-400092 is in the name of Shanta Govind Lad as a member of the said society. Shanta Govind Lad has expired and her son Shri Anant Govind Lad has applied to the society for registering the name of Shri Anant Govind Lad in the records of the society for the said property, after her demise, and has

PUBLIC NOTICE The public in general is hereby informed that, the property viz.

submitted the documents. Hence if any person or persons have any objection or complaint about registering the above mentioned property in the name of Shri Anant Govind Lad as the heir of Shanta Govind Lad, or have any right in the said property, then they should register their written objection at the address mentioned below, within 15 davs from the publication of this notice, along with the documents. It may please be noted that if no objection is received from any person or persons within the time limit then the said property will be registered in the records of the society in the name of Shri Anant Govind Lad. Public notice is hereby given.





NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATON

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, the 30th day of November, 2023 at 02:00 p.m. at the registered office of the Company at KN Building, Panchsheel, Raipur-492001, Chhattisgarh to transact the business set forth in the notice dated 30th October, 2023. The Company is providing to its members, the facility of remote e-voting to enable them to cast their vote electronically before the AGM, pursuant to Section 108 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015. Members are hereby Informed that:

Report for the Financial year 2022-23 has been sent through electronic mode to the members on Monday, 06th November, 2023. The same is also available on the website of the company at www.knagri.com. 2. The cut-off date for the purpose of ascertaining eligibility of members, to avail remote e-voting facility / voting at the general meeting is Wednesday, 22nd November, 2023. The members holding shares as on the cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility provided by the NSDL. 3. The Remote e-voting period will commence on Monday, 27rd November, 2023 at 09:00 a.m. and end on Wednesday, 29th November, 2023 at 05:00 p.m. The remote e-uritize methods. voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote on resolution is cast by a member, no change will be allowed subsequently he detailed procedure/instruction for the process of remote e-voting has been specified in the notice. 4. A member may participate in the general meeting even after exercising his voting right through remote evoting, but shall not be allowed to vote again at the meeting. 5. A person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 22nd November, 2023 may obtain the Login-ID and password by sending the request at evoting@nsdl.co.in or may contact at toll free number provided by NSDL: 1800-222-990. 6. NSDL Helpdesk: Members holding shares in Demat mode with NSDL, and facing any technical issue related to Login may send their request at evoting@nsdl.co.in or may call at the Toll free no. 1800-1020-990 / 1800-224-430. 7. CDSL Helpdesk: Members holding shares in Demat mode with CDSL, and facing any technical issue related to Login may send their request at evoting@cdslindia.com or may contact at 022-23058738/022-2305842.

Members are requested to carefully read the detailed instructions set out in the Notice of AGM, indicating the manner of casting vote through remote e-voting / voting at the AGM. Place: Raipur Date: 07.11.2023 Whole-time Director & CFO (DIN: 00324169)

PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

(CIN:L29253MH2009PLC193352)

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India; Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023

											(Rs. in Lakhs,	except per equi	ty share data)
	Particulars			Stand	alone					Consolid	lated		
		Quarter Ended September 30, 2023	Quarter Ended June 30, 2023	Quarter Ended September 30, 2022	Half Year Ended September 30, 2023	Half Year Ended September 30, 2022	Year Ended March 31, 2023	Quarter Ended September 30, 2023	Quarter Ended June 30, 2023	Quarter Ended September 30, 2022	Half Year Ended September 30, 2023	Half Year Ended September 30, 2022	Year Ended March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	6,107	4,570	5,568	10,677	9,812	22,261	6,241	4,926	5,673	11,167	9,845	23,065
2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	1,355	817	1,254	2,172	2,261	4,672	1,217	783	1,163	2,000	2,100	4,685
3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	1,355	817	1,254	2,172	2,261	4,672	1,217	783	1,163	2,000	2,100	4,685
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	1,010	620	903	1,630	1,656	3,593	876	581	813	1,457	1,494	3,595
5	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**	1,008	619	902	1,627	1,655	3,587	875	580	816	1,455	1,498	3,595
6	Equity Share Capital	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900	3,900
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)						33,230						33,242
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)												
	a) Basic (Not Annualised)*	2.59*	1.59*	2.32*	4.18*	4.25*	9.21	2.42*	1.54*	2.17*	3.96*	3.99*	9.25
	b) Diluted (Not Annualised)*	2.59*	1.59*	2.32*	4.18*	4.25*	9.21	2.42*	1.54*	2.17*	3.96*	3.99*	9.25

*Includes share of Non Controlling Interest

Notes :

a) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Result of the Quarter and Half Year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges on November 06, 2023 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com).

b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 06, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the above results.

> For Paras Defence and Space Technologies Limited Sd/-Shilpa Mahajan Whole-Time Director DIN: 01087912

	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
. Total income from operations	1.35	1.35	8.07	2.70	16.14	18.92
Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/or	(0.22)	(3.35)	5.98	(3.57)	9.46	8.38
Extraordinary Items)						
Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or	(0.22)	(3.35)	5.98	(3.57)	9.46	5.99
Extraordinary Items)						
. Net Profit/ (Loss) after tax (after Exceptional and/or	(0.22)	(3.35)	5.98	(3.57)	9.46	5.99
Extraordinary Items)						
. Total Comprehensive income for the period (after Tax)						
[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other						
Comprehensive Income (after tax)	(0.22)	(3.35)	5.98	(3.57)	9.46	5.99
. Equity Share Capital (Face Value of र 10/- each)	125.00	125.00	125.00	125.00	125.00	125.00
. Other Equity (as shown in the audited balance sheet of PY)	-	-		-	-	
. Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualized)	-	-	-	-	-	•
Basic :	(0.02)	(0.27)	0.48	(0.29)	0.76	0.48
Diluted :	-	-	-	-	-	-
ofter 1.1. The above is an axtract of the detailed format of Cuanterly Unaudit solarum Requirements Regulations, 2015. The full format of the quarterly uparately sparad by the Board of Directors in their meeting held on 6th November, 202 Sounding Standards) Rules 2015, as amended. 4. The company has receive a end of the year ace : Mumbai	naudited financia 3. 3. The above r	al results are avai results have been	lable on the Stock Exchang prepared in accordance v	re's website. 2.1 with the Ind AS no 30.09.2023. 5. Pr	The above resi tified under the C rovision for taxati lame - Kannan I	ults have bee ompanies (India on will be made

3 months ended

30.06.2023

3 Months ended

DMI HOUSING FINANCE PRIVATE LIMITED Registered Office: Express Building, 3rd Floor, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002, T: +91 11 41204444 F: +91 11 41204000 dmi@dmihousingfinance.in U65923DL2011PTC216373

Registered Ontee: Express Building, 3rd Floor, 9-10, Bahadur Shah Zatari Marg, New Dehn-Tiuuuz, T: +91 11 41204444 F: +91 11 41204000 dmi@dmihousingfinance.in U65923DL2011PTC2163r3 Whereas the borowers/co-borowers/guarantors/mortgagors mentioned hereunder had available the financial assistance from DMI Housing Finance Private Limited. We state that despite having availed the financial assistance, the borowers/guarantors/mortgagors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non-Performing Assets on the respective dates mentioned hereunder in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of DMI Housing Finance Private Limited under Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESIAct, 2002 calling upon the following borrowers/guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidential exenses.cost. A targets etc. until the date of prevents.

Name and Address(s) of Borrower(s)	Description	Loan Amount	Outstanding	Date of
1. Akansha Krishna Vaje W/o Krishna Keshav Vaje, 2. Krishna Keshav Vaje S/o Keshav Vaje.		(Rs)	Amount (Rs)	Notice
	Survey No. 40, Hissa No. 27k	Rs.	Rs.14,13,488/-	23.10.2023
008, Datta Krupa Chs, 1st Floor, Nr. Datta Mandir, Sonarpada, Dombivali (east), Thane, Maharashtra 421203. Also At - Akansh Enterprises, 008, Datta Krupa Chs, 1st Floor, Nr. Datta	NO. UUS FIRST FLOOP, and		Lakh Thirteen Thousand Four	NPA Date
Mandir, Sonarpada, Dombivali (east), Thane, Maharashtra 421203. Also At:-At. Post Sakalo Kontal Masala Distl. Raigad,	(30.20 Sq. Mtrs) Built Up Area	Account No.	Hundred and Eighty-Eight only)	(G)
Maharashtra 402105. Also At:- Gurudarshan Society B-wing, Room No. 2, Nandivi Road, Near PAnd T Colony, Dombivali (e) Tilaknagar, Kalyan, Thane, Maharashtra 421201. Also At:- Survey No. 40, Hissa No. 27k of Mouje Sonarpada, Flat No. 008	Housing Society Ltd., Situated at Sonarpada, Shilphata Road, Dombivali	HFC00 16263774	which includes accrued interest, other dues and charges as given in	
First Floor, And Measuring About 325 Sq. Fi. (30.20 Sq. Mirs) Built Up Area of Building Known as 'datta Krupa'' Co-operative Housing Society Ltd., Situated at Sonarpada, Shilphata Road, Dombivali (East), Taluka Kalyan, Distt. Thane, Maharashtra 421203.	Thane, Maharashtra 421203		S c h e d u l e l attached here with this notice till 17th October 2023	
Please note that under Section 13 (13) of the said Act, secured assets referred to in the notice, without prior v			l ale, lease or otherwi	se any of his
Date: 06.11.2023 Place: Kalyan, Thane		DMI Hous	Sd/- Authoriz sing Finance Priva	

Place: Navi Mumbai Date: November 06, 2023

Registered office: A Corporate office: 26A, Na Extract of Unaudited Finance	CIN:L21541M -5, MIDC, Am ariman Bhava	H1979PLC0 bad Industri an , 227 Nari its for ti	21541 ial Area, Nas man Point, I ne Quart	hik - 422 010 Mumbai - 400	021.	Ended Rs in lakt
	G	luarter Ende	d	Half Yea	r ended	Year ended
Particulars	September 30,2023	June 30,2023	September 30,2022	September 30,2023	September 30,2022	March 31,2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations (Net)	3,906.08	3,698.99	4,516.10	7,605.07	8,316.72	6,170.7
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and exceptional items and extra-ordinary items	110.18	(630.10)	(297.24)	(519.92)	(1,162.87)	(3,089.66
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax after exceptional items and extra-ordinary items	12,651.15	(630.10)	(297.24)	12,021.05	(1,162.87)	(3,337.8
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax, exceptional items and extra-ordinary items	12,651.15	(630.10)	(297.24)	12,021.05	(1,162.87)	(3,337.8
Total Comprehensive Income for the period	12,651.15	(630.10)	(297.24)	12,021.05	(1,162.87)	3,327.5
Equity Share Capital (Face value of Rs. 10 each)	836.78	736.78	736.78	836.78	736.78	736.7
Other Equity excluding revaluation reserve as per the latest audited balancesheet						(11,029.7
Earnings Per Share of `Rs. 10 each for continuing operations						
Basic & Diluted	162.59	(8.55)	(4.03)	161.28	(15.78)	(45.3

Notes :

Place : Mumbai Date : November 6, 2023


1(a) The Company has been continuously incurring losses over last several years and the Company's Prepackage Insolvency Resolution Plan (PIRP) has been approved by Hon'ble NCLT, Mumbai vide its Order dated August 10, 2023. Pursuant to the said Order, total debt of Rs. 15, 765.351akhs being balance as on June 30, 2023 has been settled for Rs. 3, 224.38 lakks. Out of total settlement amount, the Company has paid Rs.2407.28 lakhs during the quarter ended September 30, 2023 (raised by way of issue of equity shares of Rs. 100 lakhs, borrowings aggregating to Rs. 2, 142 lakhs and balance of Rs. 165.28 lakhs from internal sources) and Rs 325 lakhs had already been paid in Financial year 2022-23; balance amount of Rs 500 lakhs is payble infour quarterly installments. Accordingly, the Company has written back liabilities agreegating to Rs. 12540.97 lakhs and disclosed the same as exceptional items for the quarter and half year ended September 30, 2023. In view of the aforesaid settlement and expected better operational performance, management believes that it is appropriate to prepare these financial results on a going concern basis.

1(b) One of the unsecured lender filed an appeal before the Hon'ble National Company Law Appellate Tribunal (NCLAT), Delhi praying for reversal of the aforesaid Order. The Company expect a favourable outcome in this regard.

 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on stock exchange website www.bseindia.com and on the Company's website www.sudal.co.in.

For and on behalf of the Board For Sudal Industries Limited Sd/-M.V. Ashar Whole Time Director DIN : 06929024

Whole D	



GATEWAY DISTRIPARKS LIMITED

[formerly known as GATEWAY RAIL FREIGHT LIMITED]

Registered Office: Sector - 6, Dronagiri, Taluka - Uran, District Raigad, Navi Mumbai - 400 707 CIN: L60231MH2005PLC344764

Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538 Email: investors@gatewaydistriparks.com Website: www.gatewaydistriparks.com

EXTRACT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2023

(Rs. in Lakhs)

						(Rs. in Lakhs)
		Standalone			Consolidated	
Particulars	Quarter ended 30/09/2023	Previous Year ended 31/03/2023	Corresponding 3 months ended 30/09/2022 in the previous year	Quarter ended 30/09/2023	Previous Year ended 31/03/2023	Corresponding 3 months ended 30/09/2022 in the previous year
Total income from operations	38,929.27	1,39,605.72	35,448.41	39,852.84	1,42,094.20	35,913.37
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	7,439.37	23,972.86	6,469.91	7,144.86	24,130.66	6,073.24
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	7,401.79	23,583.23	6,099.98	7,350.48	24,190.17	5,952.74
Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	7,382.32	23,570.30	6,061.40	7,331.06	24,177.32	5,914.15
Equity Share Capital	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38
Other Equity excluding revaluation reserves as per the audited balance sheet of previous year		1,24,285.72			1,27,695.42	
Earnings Per Share of Rs. 10/- each						
Basic :	1.48	4.72	1.22	1.47	4.84	1.19
Diluted:	1.48	4.72	1.22	1.47	4.84	1.1 9

NOTES:

I. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.gatewaydistriparks.com.

 The above un-audited financial results for the quarter and six months ended September 30, 2023, have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 6, 2023. The Statutory Auditors have conducted a "Limited Review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

> On behalf of the Board of Directors For Gateway Distriparks Limited

Place : New Delhi

Dated : November 6, 2023

Prem Kishan Dass Gupta Chairman and Managing Director

०.२८ टक्के ची किंचित घसरण दिसून येत

आहे. ३१६.५० रुपयांवर व्यवहार होत

आहे. तीन महिन्यांपूर्वी, ब्लूमबर्गने

आपल्या एका अहवालात म्हटले होते की,

(T in Lakhs)

Daksh Narendrabhai Trivedi DIRECTOR

अर्थजगत

खाद्यतेलाचा मुबलक पुरवठा किमती स्थिर, उत्पादनहीं वाढले

नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था) दिवाळी म्हणजे नावीन्य आणि प्रकाशाचा उत्सव. चमचमीत, गोडधोड पदार्थ तयार करण्याचा सण. त्यामुळे या काळात धान्य आणि साखरेच्या दरावर सर्वसामान्यांचे अधिक लक्ष असते. किचनमध्येही खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणात गरज पडत असते. हे पाहून गृहिणी दिवाळीचे बेत आखत असतात. परंतु या दिवाळीत मात्र खाद्यतेलाच्या किमती सर्वसामान्यांना फारसे 'टेन्शन' देणार नाहीत.

प्रातःकाल

गेले काही महिने तेलांच्या किमतीही स्थिर आहेत. बाजारात त्यांचा पुरवठाही नीटपणे सुरू आहे. देशांतर्गत तेलांचे उत्पादन चांगले झालेले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीही कमी आहेत.

सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑयल इंडस्ट्री अँड ट्रेडचे (सीओओआयटी) अध्यक्ष सुरेश नागपाल यांनी सांगितले की, खाद्यतेलांच्या किमती स्थिर असल्याने सर्वसामान्यांनी या दिवाळीत निश्चिंत राहावे

सध्या विविध ब्रँडच्या तेलांच्या किमती ४५ टक्बऱ्यांनी खाली आल्या आहेत. सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. संपूर्ण

> जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळरित्य अभि. दक्षा रमेशभाई पदेल हे फ्लॅंट क्र. ए-१०, तब मजला, राजेश्वरी अपार्टमेंट बिल्डींग क्र. ए को-ऑ हा. सो. लि., तलाव रोड, नवघर रोड, माईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालक होते, त्यांचा मृत्यू दि. ०१.०५.२०२२ रोजी भाईंदर (पू) जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथे झाला. व त्यांचे पती रमेश करसान पढेल यांचा मृत्यू आधी २८.०७.२०२० रोबी भाईंदर (पू) जिल्ह ठाणे ४०१ १०५ येथे झाला. त्यांना कोणतेही अपत्य नव्हते श्रीम. दक्षा रमेशभाई पटेल यांच्या आयुष्यात त्यांन सोसायटीकडे केले आहे ामनिर्देशन प्रपत्र सोसायटीकडे केले आहे य गरसाहक १. श्री. भगवानदास नरंदरदास पटेल वारसाहक १. श्री. भगवानदास गरपरपर २. श्री. हितेश मनहर पटेल, ३. श्री. गिरीश बाबुधा पटेल बांना वरील फ्लॅट जागेचे वारस नरंदरदास भगवानदास पटेल २. श्री. हितेश मनहर पटेल. ३. श्री. गिरीश बाबभा रिल यांनी वरील फ्लॅट जागेच्या संबंधात समास स्तांतरण करण्याकरिता अर्ज केला व संयुक्त मालक बनले सर्व बैंक, वित्तीय संस्था, व्यक्ती आर्दीनी याद्वारे माझे अशी वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे. आक्षेप यांच्य संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सद संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच अर्जदा स्टॅटमध्ये काही असल्यास कायदेशीर वारस वा शेअ माणपत्रांचे हस्तांतरण आदी मार्फत संबंधित पुरावे यांच्यास सदर योग्य पुरावे यांच्यासह १४ दिवसांच्या आत सूचित करा तन्यथा कोणतेही आक्षेप वा दावे गृहित घरले जाणार नाहीत आर. जे. मिश्र (वकील उच्च न्यायालय दि. ०७.११.२०२३ नोटरी भारत सरव

कार्यालय : १०९, भाईवया नगर, बी-बिल्डींग, गोपी मह हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

श्रेअर मार्केटने लगावली हॅट्रिक,

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था) : शेअर मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्स ५९४.९१ अंकांच्या किंवा ०.९२ टक्क्यांच्या वाढीसह ६४,९५८.६९ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक १८१.१५ अंकांच्या किंवा ०.९४ टक्क्यांच्या वाढीसह १९,४११.७५ च्या पातळीवर बंद झाला. वाढीसह निफ्टी दोन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला आहे. दरम्यान, सरकारी बॅंकिंग निर्देशांकात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील टॉप ३० शेअर्सच्या यादीतील एसबीआय, एचयूएल, टाटा मोटर्स, टायटनचे श्रेअर्स घसरणीसह बंद झाले. तसेच, इतर ४० कंपन्यांच्या



वर्षभरात तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही

यंदा सोयाबीनची लागवड चांगली झाली आहे. आता सरसोची लागवड सुरू आहे. मागच्या वर्षी ११२ लाख टन इतके सरसोचे उत्पादन झाले. पढील वर्षी सरसोचे उत्पादन ५ ते १० टक्वयांनी वाढण्याचा अंदाज आहे

_			अनु. क्रमांक	लॉ
	जाहीर सूचना को को की कं न्यरी		٩.	ष्
	सूचित करण्यात येत आहे की इंद्रमणी मिरजाशंकर तिवारी यांची मृत्यू दिनांक		٦.	P
	13/10/2021 रोजी रूम क्रमांक दे५ आनंद चाल, साकी विहार रोड, सुंदर नगर, तुंगा		ą.	ए
	विलेज, साकी नाका, मुंबई - 400072, मध्ये झाली आहेत. त्यांच्या मुत्युची कुठेही नोंद		٧.	एव
	केली नाही म्हणून सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जात आहे.		÷	एए
	Judicial Clerk		۹.	ए
	66th Court, Andheri, Mumbai		છ.	प
	NOTIOE	1	٤.	ए
	NOTICE hereby given public at large that,		٩.	ų
	Mrs. DILSHAD HASANALI LALANI member of Navyuwan CO-OP. HSG. SOC. LTD., having address at Sector-4, Srishti		₹٥.	एउ
	Complex, Mira Road (E), Dist: Thane- 401107 and holding Flat No. 604, on the 6 th		११.	एक
	Floor, Bldg. No. A-1 of the society died on 01/08/2022 and her husband Mr.		१२.	एव
	HASSANALI MOHAMED LALANI has applied for 100% membership of the society and she has left behind legal heirs for her		१३.	एव
	share in the said flat viz. 1) KARIM HASANALI LALANI (Son) 2) SHAUKAT		٩४.	एक
	HASANALI LALANI (Son) 3) SHENAZ ANWAR BANDEALI (Daughter) 4) PARIN		શ્ધ.	एव
	NIZARALI JIWANI (Daughter) and they are going to execute Release Deed in favour of		શ્લ.	एअ
	their father. That as per Bye Laws of the society, hereby		<i>٩७</i> .	एअ
	invites claims or objections for the transfer of the shares and interest of the deceased member within a period of 14 days from the		१८.	पप
	publication of this notice, If no claims / objections in writing received within this		۶٩.	एए
	period, society is free to transfer of shares and interest of the deceased member,		₹०.	ष्ट
	contact the undersigned or the society. Place : Mira Road (East),		૨૧.	एस
	Dated: 07/11/2023 Mr. H.K. Someshwar Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar Dist. Thane 401 107 -9819409260		विकाण : दिनांक : ५	
		_		
	दलाल स्ट्रीट इन्वेस्टमेंद	रूस	लिमिवे	ड

सीआवएन : L65990MH1977PLC357307

भनु. क्र	विषरण	तिमाही अखोर ३० सप्टेंबर, २०२३	तिमाझी अखोर ३० जून, २०२३	तिमाही अखोर ३० सप्देंबर, २०२२	अर्थ वर्ष अखोर दि. ३० सप्टेंबर, २०२३	अर्ध वर्ष अखोर दि. ३० सप्देंबर, २०२२	वर्ष अखोर ३१.०३.२०२३		त्तीय निष्	कर्षांचा स _{तिमाही अखेर}	गरांश	TSIN	हीआखोर
~		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित				लेखापरीक्षित	तपशील		30.05.2023		सहामाह ३०.०९.२०२३	30.09.2
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	ધ૮.૬७	१२.०१	१६.३३	60.60	22.04	830.06	તપશાલ	३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित			३०.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३०.०९.२ आलेखापर्र
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	રૂલ.લલ	(4.90)	(२१.४८)	30.05	(४९.०२)	७,१०	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	અભखાવસાક્ષત ૨,૧૦૬.૦૮	અભારબ્રાવસાક્ષત રૂ,દ૧૮.૧૧	અભરવાવસાક્ષત ૪,५१६.१०	અભાવ્યાવસાક્ષત હ,દ્દ૦ધ.૦હ	આભાવ્યાપર ૮,३१६
ą.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपक्षात)	३६.६६	(4.90)	(२१.४८)	રૂઝ.૭૬	(४१.०२)	6.8 0	कर व अपवादात्मक बाबी व असामान्य बाबीपूर्व सामान्य कामकाजातून निष्वळ नफा/(तोटा)	११०.१८	(530.90)	(२९७.२४)	(489.97)	
8.	कर पश्चात कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष वार्बीपश्चात)	¥0.55	(4.90)	(२१.४८)	76.23	(४१.०२)	6,80	करपूर्व, अपवादात्मक बाबी व असामान्य बाबीपश्चात सामान्य कामकाजातून निष्वळ नफा/(तोटा)	१२,६५१.१५	(६३०.१०)	(२९७.२४)	१२,०२१.०५	(१,१६२
4.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पक्षात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पक्षात)	\$X.Co	१९. ९४	(ધ.७३)	ધ૪.૫૪	(४१.४७)	(५.२३)	कर, अपवादात्मक बाबी व असामान्य बाबीपश्चात सामान्य कामकाजातून निष्वळ नफा/(तोटा)	१२,६५१.१५	(६३०.१०)	(२९७.२४)	१२,०२१.०५	(१,१६२
۱.	इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/-	३१.५ १	૨૧.૫૧	૨૧.५૧	૨૧.૫૧	૱૧.૫૧	૨૬.५૧	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१२,६५१.१५	(६३०.१०)	(२९७.२४)	१२,०२१.०५	(१,१६२
	प्रत्येकी)							समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य)	১৩.75১	১৩.३६৩	১৩.३६৩	20.353	৬২
U .	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	0.00	0.00	0.00	407.67	४१२.०४	886.56	नवीनतम लेखापरीक्षित ताळेबंदानुसार अन्य समभाग, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता					
<i></i>	धकित कर्ज	\$83.00	\$44.45	235,00	\$83.00	२३२.००	११६.६८	अखंडित परिचालनाकरिता रु. १०/-च्या प्रतिशेअर उत्पन्न					
९.	कर्ज इक्विटी रेशिओ (वेळेची संख्या)	0.76	6f.o	٥.५२	ه. جه	૦.ધર	0.78	मूलभूत आणि सौम्बीकृत	१६२.५९	(८.५५)	(४.०३)	१६१.२८	(૧૫
१०. ११.	कर्ज सेवा कव्हरेज रेशिओ (वेळेचीस संख्या) व्याज सेवा कव्हरेज रेशिओ (वेळेची संख्या)	0.00	0,00	0,00	0.00	0.00	0,00	दीपा :			,		
<u>६२.</u> १२.	ज्यात्र प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	0,00	0,00	0,00	0,00	0.00	0,00	२ए) कंपनीला गेल्या सात वर्षांपासून सातत्याने तोटा होत ओह व	कंगनीका गीविं	्व टनगॅल्लन्सी '	विसोच्यापान प्रजान	(गीआसामि) सन	एउटीस एटर
	(चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	१०.३९	(१.८७)	(६.८२)	<i>د.</i> 42	(१३.०२)	२.२ ५	१०.०८.२०२३ अंतर्गत मंजुर करण्यात आला आहे. सदर अ					
	१. मूळ रु. २. सौम्य रु.	१०.३ ९	(03.5)	(६.८२)	6.47	(१३.०२)	2.24	रु. ३२२४.३८ लाखांकरिता तडजोडीत करण्यात आले. एव प्रदान केले (रु. १००.०० लाखांचे समभाग जारी करून, एव					
व <u>w</u> . दि. संच	ल अहवाल सेवी (सूची अनिवार्षता व विमोचन आवा अर्थ वर्ष अखेरकरिता अलेखामरीबित वितीष ३ <u>xvv.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाइट <u>vvv.</u> ३० सप्टेंबर, २०२१ रोची आखेर तिमाही व अर्थ व ालक मंडळाडारे व लेखा सीनतीडा रेंब्यू रकप्पात अ खासरीकित तीमा अझला इडियन अकार्कटींग स्टें	महवालाकरिता विग /w.dalalstreet र्ष अखेरकरिता अव ताला आहे.	स्तृत प्रारूपाचा साग tinvestments.r तेखापरीक्षित वित्तीय	पंश आहे. वित्तीय <u>com</u> वर उपलब्ध अहवाल दि. ०६ न	अहवालाचा संपू आहे. नोव्हेंबर, २०२३ रोग	र्ग प्रारूप स्टॉक प नी आयोजित संनंधि	क्सचेंच वेबसाइट बत सभेमध्ये त्यांचे	वित्तीय वर्ष १०२२-२३ मध्ये प्रदान करण्यात आलेले आहे, एकतित रु. १९५४०.९७ लाखांचे दायित्व निर्लेखित केले अ आहे. वरील तडजोडी व अपेक्षित उत्तम कार्यचलन कामगिरिच ही उचित बाब आहे. १बी) असंरक्षित धलकांपेकी एका धनकोंनी सन्माननीय राष्ट्रीय व मागणीसाठी अपील दाखल केले आहे. बासंदर्भात कंपनीला	ाहे व ते दि. ३० गा अनुषंगाने व्यव हंपनी विधि अर्प	.०९.२०२३ रोजी स्थापनाचा विश्वास ोलीय न्यायाधिकर	संपलेली तिमाही न आहे की विद्यमान ण (एनसीएलएटी)	व सहामाहीकरिता न स्थिती तत्त्वावर स	अपवादात्म स्दर वित्तीय वि
८. सेब सप्दे	ग्ना अहबाल) नियम, २०१५ अनुसार सदर व्यवहार के ो (सूची अनिवार्यता च विमोचन आवश्यकता विनिय र्रबर, २०२३ रोबी अखेर तिमाही व अर्घ वर्ष अखेर व रिम कालावधीकरिता उत्पन्न प्रति रोअर वार्षिकी नसेल	मन) आवश्यकता हरिता कंपनीच्या वि			वस्यकता यांच्यासह	वैधानिक लेखापरीय	झक यांना दि. ३०	 वरील निर्देशित विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन अ तिमाही/नऊमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारां कंपनीची वेबसाइट www.sudal.co.in वरही उपलब्ध आहे 	श आहे. तिमाही				
1. 340	।रम कालावयाकारता उत्पन्न प्रात रा अर वाषका नसल	1.				मंडळाच्या वतीने वलाल स्ट्रीट इन्वेः						;	संचालक मं सुदाल

सम्ह दि. दिल्ली. Ę (वृत्तसंस्था) : अदानी समूहाला त्याची इश्ण्उ कंपनी 'अदानी विल्मर लिमिटेड' मधील ४३.९७ टक्के संपूर्ण हिस्सा विकायचा आहे. यासाठी समूह अनेक बहुराष्ट्रीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांशी बोलत आहे. इकॉनॉमिक्स

अदानी

नवी

္ ဂဂဂ

tal United 🕐

बोरिवली पश्चिम शाखा punjab national bank वसुंघरा व विजया अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०० ०९२.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना, खालील निर्देशित लॉकर धारक यांना याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, खालील लॉकर भाडे त्यांच नावे असून त्यांना भरपूर सूचना देऊनही त्यांनी सदर रक्षमेचे प्रदान करण्यास कसूर केली आहे. आम्ही, त्यामुळे अधिसूचि करतो की, संपूर्ण थकित भाडे प्रसिद्धी तारखेपासून ३० दिवसांच्या आत प्रदान करावे, अन्यथा लॉकर करार अनुसार लॉक तोडण्यात येईल व लॉकर करार अनुसार जर काही असल्यास लॉकरमधील वस्त्वंची विक्री करून वसुली करण्यात येईल सर्व खार्च लॉकर तोडण्यात येण्यासाठी लॉकर घारक यांना प्रदान करावे लागेल व थकित भाडे द्यावे लॉगेल. आम्ही याद्वारे खालील निर्देशित लॉकर धारक यांनी वरील निर्देशित कालावधीच्या आत तात्काळ लॉकर संबंधात थकि नाडे प्रदान करावे अन्यथा वरील विहित लिलाव पूर्ण करण्यात येईल

अनु. क्रमांक	लॉकर नाव	कर्जवार बांचे नाल व पत्ता	थकित तारखोपासून भावे
₹.	एबी५०४	लाइमी चिनोद सावलानी, ए६०४, वृंदावन सोसायटी, देव नगर समोर, कांदिवली (पश्चिम) ४०० ०६७.	र, १३,०००.००/- ०१.०४.२०२०
۹.	एई७७२	मुदूला पी. तुराखीया, बी-५०३, अकोर्ड सीएवएसएल, महावीर नगर, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम) ४०० ०६७	रू. ९,०४८.००/- ०१.०४.२०२०
ą.	एएफ८४४	लीना एल. पालेजा, बी/६०३, बाहुबली टॉक्र, साई बाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२	रु. १६,०००.००/- ०१.०४.२०२०
۲.	एजी१०१५	मोइ. आब. ए. गानी सोलंकी, सी/ए/४०३, मुळजी नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	रु. ९,२५०.००/- ०१.०४.२०२०
ч.	एएच१११०	ललित रतादिया, ९०१-९ वा मजला, प्लॉट ९९४, अटलंटा हाईट, काकासाहेब गाडगीळ मार्ग, प्रभादेवी ४०० ०२५.	रु. ९,२५०.००/- ०१.०४.२०२०
۹.	एवे ३८९	रूपेन एम. अमलानी, ए-२०३, केंट एनक्लेव्ह, हरिदास नगर, शिंपोळी रोड ४०० ०९२.	ক. ७,९७२.००/- ০१.०४.२०२०
હ.	एके२८७	पुष्यामाई दोदेजा, ४, कृपाळी, साईबाबा ना, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	रू. १४,५००.००/- ०१.०४.२०२०
٤.	एएम१२२	राजीव बाजपाई, बी/२०२, राजेश टॉक्र, राजेश नगर, साईबाब नगर, बोरिक्ली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	च. ७,०००.०० / ०१.०४.२०२०
९ .	ए एन४७	जीलम लक्ष्मण मक्खीजा, १०१, ए−३ पी दि सीएचएस, राम नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२	क. ९२४९.००/- ०१.०४.२०२०
₹0.	एओ१२७५	शोभा एस. अगरवाल, बाल्सीनॉन ठाऊसिंग सो. एस. व्ही. रोड, कॉदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७.	रु. १५,०३६.००/- ०१.०४.२०२०
११.	एक्यू १४० ५	अलूल जी. गोकणी, बी/५२७, गोवर्धन नगर, पोईंसर बीमखाना समोर, पोईंसर, कांविवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७.	-/-
१२.	एक्यू१४२१	अर्जुन सिंधवानी, ३६ बी, पुष्पकर सोसायटी, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	স্থ. ৬,६५०.০০/- ০१.০४.२०२०
१३.	एक्यू <i>१४२३</i>	किशोर पी. अगस्वाल, १/६३, निधी अपार्टमेंट, लिबटिं गार्डन, आर. क्र. ३, ४०० ०९२	रु. ११,५००.००/- ०१.०४.२०२०
۹ ¥.	एक्यू १४३०	किशोर पी. अगरवाल , १/६३, निधी अपार्टमेंट, लिबर्टि गार्डन, आर. क्र. ३, ४०० ०९२	-\00.000.00 5. 93,000.00
₹ધ.	एक्यू१४५१	परेश के. गोकलगांधी, बी/३/५०५, हरीओम अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२	रु. १६,०००.००/- ०१.०४.२०२०
१६.	एआर१४७८	ए. व्ही. भट्ट, ए/२०४, शीतल रिजेन्सी, शीतल नगर, मीरा रोड ४०१ १०७	रु. १४,५००.००/- ०१.०४.२०२०
<i>٩</i> ७.	एआर१५१६	युसूफ डरून राशिव, डेरेम्स अपार्टमेंट, सी १०, ३ रा मजला, बी विंग, भट्ट लेन, जोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	क्, १६,०००.००/- ०१,०४,२०२०
१८.	एएस१५६२	शीतल मनोज देसाई, ए/६, सिद्धारूद्धा, साईवावा नगर, बोरिवली (पश्चिम), सुंबई ४०० ०९२.	হ. ३,६६१.००/- ০१.০४.२०२०
٩٩.	एएस१ ६१२	अल्पा एच. पारेखा, १/सी/८, मुळ बी नगर, एस. व्ही. रोढ, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	रु. ११,५००.००/- ०१.०४.२०२०
₹°.	ए टी१६८५	रक्षा वू. मेहता, ३-८७, कैलाश अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, बोरिवली (पक्षिम), मुंबई ४०० ०९२.	स. १०,८६२.००/- ०१.०४.२०२०
२१.	एस बी १४७	सुधा सिंह, डी/१/३१, द्वारकेश पार्क, साईबाबा मंदिरजवळ, एम. बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.	रु. ६,२९२.००/- ०१.०४.२०२०
			सही/-
वेकाण :			राषण प्राधिकृत अधिकार्र
र्शनांक : 🖉	08.83.3055		पंजाब नॅशनल बैंक

वेल्मरमधील आपला हिस्सा विकण्याची टाइम्सने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. कंपनीची विक्री करण्याचा करार एका महिन्यात पूर्ण होऊ शकतो. समुहाला हिस्सा विकून २.५-३ अब्ज डॉलर (सुमारे २४ हजार कोटी)

मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, अदानी

सकाळी ११ वाजता कंपनीच्या शेअर्समध्ये

KACHCHH MINERALS LIMITED Shop No 16, S 2nd Floor, Sej Plaza, Marve Road, Nr Nutan Vidya Mandir School, Malad (West), Mumbai- 400064, MH, IN ed Financial Results for the Quarter and half year ended Septe

समूहाने

अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

कंपनीच्या विक्रीच्या बातमीनंतर

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2023 UnAudited	Previous Quarter Ended 30.06.2023 UnAudited	Half year ended 30.09.2023 UnAudited	Year Ended 31.03.2023 Audited
1	Total Income	87.85	65.26	153.12	61.80
2	Total expenses	65.51	44.95	110.60	71.26
3	Profit / (Loss) before extraordinary items / exceptional items and tax	22.34	20.31	42.52	-9.46
4	Profit / (Loss) after extraordinary items exceptional items	22.34	20.31	42.52	-9.46
5	Profit (Loss) for the period after tax	22.34	20.31	42.52	-9.46
6	Total Comprehensive Income for the period Comprising Profit (Loss) and Other comprehensive Income for the period)	22.34	20.31	42.52	-9.46
	Paid up equity share capital (face value of Rs. 10/- each)	521.18	521.18	521.18	521.18
	Earnings per equity share				
	(1) Basic (2) Diluted	0.42	0.38	0.80	-0.18
		0.42	0.38	0.80	-0.18

CIN: L15543MH1981PLC024282

कोणतीही

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quanterly and Yearly Financial Results is available on the www.bseindia.com and website of the FOR KACHCHH MINERALS LIMITED

Place: Mumbal Date: 06th November, 2023

इंडियन बँक 🧟 Indian Bank
🛦 अलाहाबाद 🛛 ALLAHABAD
शहापूर शाखा : शिवशक्ती राईस मिल कंपाऊंड, पंडित नाका, तालूका शहापूर, ठाणे ४२१ ६०१.
तावा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत)
ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत इंडियन बॅंक यांच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सीक्युरिटावझेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट व प्राप्त अधिकारान सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत नियम ३ सहवाचन अंत कर्जदार नावे श्री. राजेश शरद शेरेकर व श्रीम. रख्मी राजेश शेरेकर (कर्जदार/ गहाणवटदार) यांना स युच्नेमच्ये निर्देशित रक्तमेचे प्रदान रु. ९,४१,०५१/- (रु. नऊ लाख एकेवाळीस हजार बावन्न मान दि. ११.०७.२०२३ अनुसार व सरर रक्तम व त्यावरील व्यात्र मंत्रूर दराने रक्तमेच प्रदान सदर सूचनेच्या सिक् तारखोपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता मागणी सूचना दि. ११.०७.२०२३ रोजी बारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात आहे की, अघोहस्तान्नरिय यांनी नियम ८ सहवाचन सदर ॲन्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत सहवाचन त्य प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित यांनी नियम ८ सहवाचन सदर ऑन्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत सहवाचन त्य प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित पालसनेचा दि. १ नोक्डेंबर, २०२३ रोजी ताचा घेतला आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्मात व्यवहार ख नये व असे कोणतेही व्यवहार हे इंडियन बॅंक, शहापूर शाखा, शिवशक्ती राईस भिल, पंडित नाव शहापूर यांच्या प्रभारांतर्गत 5. ९,४९,०५२/- (रु. नऊ लाखा एकेवाळीस हजार बावन्न मात्र) व त्यावर्र व्याब व अन्य प्रभार मागणी सूचनेच्या तारखेपात्न सूचनेच्या तारखेपासून रक्तमेच्या अधीन असतील. कायाचो अनुच्छेद १३ च्या उप-आनुच्छेद (८) च्या तरादुर्डाअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रति मालमता सोडवून घेण्यासाठी कर्जदारोच लक्ष वेधून घेण्यात येत आहे. स्थावर मालमत्तेचे विवरण : एलॉट क्र. २०४, २ रा मजला, विंग ए, नीलरंठ सोसायटी, शायुपूर रोड, गाव कळंबे, तालूका शाह जिल्हा ठाणे, महाराष्ट यांचे समतुत्य गाहण.
मालमत्तेच्या सीमा : उत्तरेस : शहापूर रोड, दक्षिणेस : बंगलो, पूर्वेस : भारिंगी नदी, पश्चिमेस
: रोड/ जयत्री अपार्टमेंट.
सही, वि. ०१.११.२०२३ प्राधिकृत अधिकार
ाद. ०२.२२.२०२३ प्राथिकृत आधका ठिकाण : शहापूर, ठाणे इंडियन बॉक करि

सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड

21541MH1979DLC021541

ोक्षित

भन.		तिमाही अखोर ३० सप्टेंबर,	त्तिमाझी अखोर			कि ३० मार्नेका	वर्ष अखोर			वेत्तीय निष्	कर्षांचा स	ारांश			रु. लाखांमध्ये
क्र	विवरण	\$023		2025	सप्टेंबर, २०२३	2025					तिमाहीअखेर	_	सहामा	हीअखेर	वर्षअखेर
٤.	कार्यचलनातन एकण उत्पन्न								तपशील	30.09.2023	३०.०६.२०२३	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	\$9.03.2023
		36.66	(4.90)	(28.86)		(89.02)				अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
	अतिरिक्त ब/वा अतिविशेष बाबींपूर्व)		. ,						परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,९०६.०८	३,६९८.९९	४,५१६.१०	૭,૬૦५.૦૭	८,३१६.७२	६,१७०.७२
	(अतिरिक्त ब/वा अतिविशेष बार्बीपक्षात)	રૂદ્ દ્દ	(4.90)	(२१.४८)	રૂઝ.અદ્	(४१.०२)	5. 80		कर व अपवादात्मक बाबी व असामान्य बाबीपूर्व सामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	११०.१८	(६३०.१०)	(२९७.२४)	(५१९.९२)	(१,१६२.८७)	(३,०८९.६६)
	(अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपबात)	\$ 7. 9₹	(५.९०)	(२१.४८)		(४१.०२)			करपूर्व, अपवादात्मक बाबी व असामान्य बाबीपश्चात सामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	શ્ર.દ્વર.શ્વ	(६३०.१०)	(२९७.२४)	१२.०२१.०५	(१.१६२.८७)	(३,३३७.८२)
	(कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर	\$X.E0	₹९.९ ४	(५.७३)	ધ૪.૫૪	(४१.४७)	(५.२३)		कर, अपवादात्मक बाबी व असामान्य बाबीपश्चात सामान्य कामकाजातून निब्बळ नफा/(तोटा)	१२,६५१.१५	(६३०.१०)	(२९७.२४)	१२,०२१.०५	(१,१६२.८७)	(३,३३७.८२)
		३१.५१	રૂશ.હર	રૂશ.બર	३१.५१	३१.५१	૨૬.५૧		कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१२,६५१.१५	(६३०.१०)	(२९७.२४)	१२,०२१.०५	(१,१६२.८७)	३,३२७.५१)
_									समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य)	30.353	50.350	১৩.३६७	20.353	50.350	20.750
	लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित								नवीनतम लेखापरीक्षित ताळेबंदानुसार अन्य समभाग, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता						(११,०२९.७०)
_									अखंडित परिचालनाकरिता रु. १०/-च्या प्रतिशेअर उत्पन्न						
· ·									मूलभूत आणि सौम्बीकृत	१६२.५९	(૮.५५)	(४.०३)	१६१.२८	(१५.७८)	(४५.३०)
-									रोपा •						
	, , ,	0,00	0,00	0,00	0,00	0,00	0,00			किंग्रजीका गीवँके	ज रच्यांल्ल्बच्ची वि	रेटोल्स्याच्या प्रजान ।	'पीथारापीपी) सन	गवनीय प्रवसीपलर्य	ो सांचा आदेश दि
	(चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	१ ०,३९	(१.८७)	(5.27)	<i>د.</i> 42	(१३.०२)	२. २५		१०.०८.२०२३ अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. सदर उ	भादेशाच्या अनुषंगा	ने दि. ३०.०६.२	०२३ रोजीनुसार शि	ाल्लक असलेले र	. ૧૫૭૬૫. ૨૫ ેલા	खांचे एकूण कर्ज हे
		१०.३९	(१.८७)	(5.63)	८. ५२	(१३.०२)	૨.૨૫								
व उ <u>WW</u> . दि. संचा लेखा लेखा . संची . संची . संची	तर्थ वर्ष अखेरकरिता अलेखामरीखित वित्तीय उ (w. bseindia.com व कंग्रेनीयों वेखाइ. ywr ३० सप्टेंबर, १०१२ रोवी आखेर तिमाड़ी के अर्थ वा ज्वासरीखित वित्तीय अहवाला विश्वियन अकाऊंटिंग स्ट्रे । अहवाला) नियम, २०१५ अनुसार स्वर व्यवहार (पूची अनिवार्याचन वित्तीय आपकरका विविध बर, २०१३ रोवी आखेर तिमाड़ी व अर्थ वर्ष अखेर व रेर कालावर्याकरिता उत्पन्न प्रति रोअर वार्षिकी नसेल : चुंबई	महवालाकरिता विस् <u>प्रw.dalalstreet</u> र्ष अखेरकरिता अल् ााला आहे. इब्रे ३४ - अंतरिम f ले जाणार नाहीत. मन) आवश्यकता करिता कंपनीच्या विग्	तृत प्रारूपाचा सार investments.c रिखापरीक्षित वित्तीय वेत्तीय अहवाल, ऑ २०१५ च्या विनियम	ांश आहे. वित्तीय 20111 वर उपलब्ध अहवाल दि. ०६ न बेस्ट्रिचित कंपनी कार न ३३ अंतर्गत आव	अहवालाचा संपू आहे. गोव्हेंबर, २०२३ रो बदा, २०१३ च्या उ बस्यकता यांच्यासह संचालक	र्ग प्रारूप स्टॉक ए नी आयोचित संबंधि ानुच्छेद १३३ जंतर्गत वैधानिक लेखापरीव मंढळाज्या वतीने बलाल स्ट्रीट इन्वेस स्	क्सचेंच वेबसाह त कंपनी (भारतीय इक यांना दि. ३० च स्वांच्याकारित स्टर्मेंट्स लिमिट्य सुएप्रायर मानेक्षन संचालब		वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये प्रदान करण्यात आलेले आहे, एकत्रित रु. १२५४०.९७ लाखांचे दायित्व निर्तेखित केले : आहे. वरील तड्योडी व अपेक्षित उत्तम कार्यचलन कामगिरी- ही उचित वाव आहे. १बी) असंरक्षित धनकोंचेकी एका धनकोंनी सन्माननीय राष्ट्रीय मागणीसाठी अपील दाखल केले आहे. यासंदर्भात कंपनीला २. वरील निर्देशित विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन : तिमाही/नऊमाही वित्तीय निष्क्रवांच्या विस्तृत प्रारूपाचा सा	रु. ५०० लाखांच आहे व ते दि. ३० व्या अनुषंगाने व्यवग कंपनी विधि अपी सकारात्मक निर्णय आवश्यकता) विनि ांश आहे. तिमाही	। शिल्लक रक्कम .०९.२०२३ रोजी ऱ्यापनाचा विश्वास लीय न्यायाधिकर । होण्याची अपेक्षा यमन, २०१५ च्य	चार तिमाही हप्त्य संपलेली तिमाही 1 आहे की विद्यमान ण (एनसीएलएटी) आहे. 11 विनियमन ३३	ांमध्ये प्रदान करण्य व सहामाहीकरिता स्थिती तत्त्वावर स , दिल्ली यांच्या अंतर्गत स्टॉक एक क एक्सचेंज वेबसा	ात यावयाची आहे अपवादात्मक बाव तदर वित्तीय निष्कष कडे वरील आदेश सचेपेसकडे सादर संचालक मंडळाद्व सुदाल इंडस्ट्री सीप	. त्यानुसार कंप्नीने ब म्हणून नोंद केली ांच्यातडजोडीकरिता ाच्या परावर्तनाच्या करण्यात आलेल्या iia.com वर तसेच
	१. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २. २.	ाववरण	विवरण ३० सर्वेवर, २०२३ अग्लेखारायीकत अल्लेखारायीकित २०२३ २०२३ अल्लेखारायीकित २०२३ अल्लेखारायीकित २०२३ अल्लेखारायीकित २०२३ अल्लेखारायीकित २०२३ अल्लेखारायीकित २०२३ अल्लेखारायीकित २०२३ अललेखारायीकित २०२३ अललेखार्याकिति निव्यळ नफा/(तीटा) (कर, (अतितिक व/वा अतिवियेव वार्वार्याकात) ३६.६६ २०२३ अंग्रितिक व/वा अतिवियेव वार्वार्याकात) ३२.७२ २०२३ अंग्रितिक व/वा अर्वार्याकात) ३२.७२ २०२४ अलंतावयीकतिता निव्यळ नफा/(तीटा) ३२.७२ २०२४ अलंतावयीकतिता निव्यळ नफा/(तीटा) ३२.७२ २०२४ अंग्रेतिक व/वा अर्वार्याका कटरल (कर पावात) २२.७२ २०२४ अंग्रेतिक व/वा कर्वारा कटरल (कर पावात) २०२७ २०२४ अंग्रेतिक व/वा कर्वारा कटला (कटला) २२.७२ २०२४ इन्रेन्द्र २२.०२ २९.४२ २०४ व्यार्वा कर्वाठे कर्वार्व्या कटला) २००० २०४ व्यार्व का कर्व्या व्यार्व्या व्याठे कर्वा २००० २०४ व्यार्व व्याठे कर्वा <td>पु. विवरण ३० सरदेंबर, रिमा सिंक अखर २०२३ रे.२२३ रे.२३ रे.२२३ रे.२३ र.२२३ रे.२३ र.२२३ रे.२३ र.२२३ रे.२३ र.२२३ रे.३३ र.२२३ रे.३३ र.२२३ र.३३ र.२४३ र.३४३ र.४२३ र.३४३ र.४२३ र.३४३ र.४२ र.३३ र.४२३ र.३४३ र.४२ र.३४ र.४२ र.४३ र.४२ र.४२ र.४३ र.४२ र.४३ र.४२ र.४३ र.४२ र.४२ र.४३ र.४२४ र.४४ र.४२४ र.४४ र.४४४ र.४४४ र.४४४ र.४४ र.</td> <td>पुर. क्र. विवरण ३० साउँबर, २०२३ ३० साउँबर, २०२३ ३० साउँबर, २०२३ कालेखापरिक्रि अगेषापरिक्रि अगेषापरिक्रि कालेखापरिक्रि व श्वा अविविरेष बार्बाप्सी कालेखापरिक्र व श्वा अविविरेष बार्बाप्सी कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, ३६.६६ (५.९०) (२१.४८) आतिरेफ व श्वा अविविरेष बार्बाप्सी कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३६.६६ (५.९०) (२१.४८) (आतिरेफ व श्वा अविविरेष बार्बाप्सात) ३० सर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३० सर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३२. भर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३२. भर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३४. १९.६० (५.९०) (२१.४८) (आतिरेफ व श्वा अतिविरेष बार्बाप्सात) ३४. भर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३४. १९.६० (५.९०) (२१.४८) (आतिरेफ व श्वा आतिरेषेच मार्बाप्सात) ३४. इकिसटी भाग पांबवल (वर्दनी मुल्य क २०/- ३१.५१ ३१.५१ ३१.५१ ३१.५१ २४ वाले व व्य वर्धसानवेशक उरम (३४.६० १९.९४) (५.७३) २४ वालि व व्य वर्धसानवेशक उरम (३४.६० १९.९४) ३४.६० १९.५२ ३१.५१ ३१.५१ ३४.५२ विस्त कर्क ३४.६० १९.५२ ३१.५१ ३२.५२ ३४.५२ ३२.५२ ३२.५२ ३४.५२ ३२.५२ ३३.५२ ३४.५२ ३२.५२ ३३.५२ ३३.५२ ३४.५२ ३३.०० ३४. व्वक्रि स्ट्रिका तोव्वेता संख्या) ३०.०० ०.०० ०.०० ०.०० ३४. व्यक्त क्रकं १९४३) (वेळेची संख्या) ३०.०० ०.०० ०.०० ३४. व्यक्त प्रतिका तेव्रिका विरेवेता संख्या) ३४.२२ २३.०० २३३ ०.५२ ३४.५२ ३३.२० २३३ (१८८०) (६.८२) ३४.४२२ ३४.३४ अध्र किलेपि संख्या) ३४.३२ ३४.४२ ३४.५२ ३४.४२ ३४.४२ ३४.२४ ३४.१२० ३४.३४.४४ २४ २३.२४ ३४.४२ ३४.२४ ३४.२४ ३४.२४ ३४.३२४ ३४.३४ ३४.२४ ३४.२४ ३४.२४ २४ २४ ३४.२४ ३४.२४ ३४.२४ ३४.३२४ ३४.३४ ३४ ३४ ३४४ ३४४ २४ ३४ ३४ ३४ ३४४ ३४ ३४४ ३४</td> <td>पुरु. विवरण ३० सरदेवर, विवर, २०२३ ३० सरदेवर, दि. ३० सरदेवर, दि. ३० सरदेवर, २०२३ ३० सरदेवर, २०२४ ३२ ४२ ४२ ३२ ४ ४ ४ ४</td> <td>पुर. क मिवलम क पि क प्रतार कर कि क प्रायं कर कर</td> <th>पुर. पुर. प्रति अग्न सिवलग स्वरुष स्वरुष स्वरु</th> <td>पुर प्रि प्रति अपने से प्रायम के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ कि स्वार्थ के स्वार्थ कि स्वार क स्वार्थ कि स्वार्य कि स्वार्थ कि स्वार्थ कि स्वार क स्वार क स्वार क स्वार क स्वार क स्वार स्वार क स्वार स्वार क स्वार</td> <td>g के करे कर कर</td> <td>G. m 0</td> <td>$\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c$</td> <td>$\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c$</td> <td>$\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c$</td> <td>gr from is start, is start, from the start, from the start, from the start, c. is start, is start,</td>	पु. विवरण ३० सरदेंबर, रिमा सिंक अखर २०२३ रे.२२३ रे.२३ रे.२२३ रे.२३ र.२२३ रे.२३ र.२२३ रे.२३ र.२२३ रे.२३ र.२२३ रे.३३ र.२२३ रे.३३ र.२२३ र.३३ र.२४३ र.३४३ र.४२३ र.३४३ र.४२३ र.३४३ र.४२ र.३३ र.४२३ र.३४३ र.४२ र.३४ र.४२ र.४३ र.४२ र.४२ र.४३ र.४२ र.४३ र.४२ र.४३ र.४२ र.४२ र.४३ र.४२४ र.४४ र.४२४ र.४४ र.४४४ र.४४४ र.४४४ र.४४ र.	पुर. क्र. विवरण ३० साउँबर, २०२३ ३० साउँबर, २०२३ ३० साउँबर, २०२३ कालेखापरिक्रि अगेषापरिक्रि अगेषापरिक्रि कालेखापरिक्रि व श्वा अविविरेष बार्बाप्सी कालेखापरिक्र व श्वा अविविरेष बार्बाप्सी कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, ३६.६६ (५.९०) (२१.४८) आतिरेफ व श्वा अविविरेष बार्बाप्सी कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३६.६६ (५.९०) (२१.४८) (आतिरेफ व श्वा अविविरेष बार्बाप्सात) ३० सर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३० सर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३२. भर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३२. भर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३४. १९.६० (५.९०) (२१.४८) (आतिरेफ व श्वा अतिविरेष बार्बाप्सात) ३४. भर पहा कालायपिकरिता निव्वळ नफा/(तोटा) ३४. १९.६० (५.९०) (२१.४८) (आतिरेफ व श्वा आतिरेषेच मार्बाप्सात) ३४. इकिसटी भाग पांबवल (वर्दनी मुल्य क २०/- ३१.५१ ३१.५१ ३१.५१ ३१.५१ २४ वाले व व्य वर्धसानवेशक उरम (३४.६० १९.९४) (५.७३) २४ वालि व व्य वर्धसानवेशक उरम (३४.६० १९.९४) ३४.६० १९.५२ ३१.५१ ३१.५१ ३४.५२ विस्त कर्क ३४.६० १९.५२ ३१.५१ ३२.५२ ३४.५२ ३२.५२ ३२.५२ ३४.५२ ३२.५२ ३३.५२ ३४.५२ ३२.५२ ३३.५२ ३३.५२ ३४.५२ ३३.०० ३४. व्वक्रि स्ट्रिका तोव्वेता संख्या) ३०.०० ०.०० ०.०० ०.०० ३४. व्यक्त क्रकं १९४३) (वेळेची संख्या) ३०.०० ०.०० ०.०० ३४. व्यक्त प्रतिका तेव्रिका विरेवेता संख्या) ३४.२२ २३.०० २३३ ०.५२ ३४.५२ ३३.२० २३३ (१८८०) (६.८२) ३४.४२२ ३४.३४ अध्र किलेपि संख्या) ३४.३२ ३४.४२ ३४.५२ ३४.४२ ३४.४२ ३४.२४ ३४.१२० ३४.३४.४४ २४ २३.२४ ३४.४२ ३४.२४ ३४.२४ ३४.२४ ३४.३२४ ३४.३४ ३४.२४ ३४.२४ ३४.२४ २४ २४ ३४.२४ ३४.२४ ३४.२४ ३४.३२४ ३४.३४ ३४ ३४ ३४४ ३४४ २४ ३४ ३४ ३४ ३४४ ३४ ३४४ ३४	पुरु. विवरण ३० सरदेवर, विवर, २०२३ ३० सरदेवर, दि. ३० सरदेवर, दि. ३० सरदेवर, २०२३ ३० सरदेवर, २०२४ ३२ ४२ ४२ ३२ ४ ४ ४ ४	पुर. क मिवलम क पि क प्रतार कर कि क प्रायं कर	पुर. पुर. प्रति अग्न सिवलग स्वरुष स्वरुष स्वरु	पुर प्रि प्रति अपने से प्रायम के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ के स्वार्थ कि स्वार्थ के स्वार्थ कि स्वार क स्वार्थ कि स्वार्य कि स्वार्थ कि स्वार्थ कि स्वार क स्वार क स्वार क स्वार क स्वार क स्वार स्वार क स्वार स्वार क स्वार	g के करे कर	G. m 0	$ \begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $	$ \begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $	$ \begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $	gr from is start, is start, from the start, from the start, from the start, c. is start, is start,

शक्य अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस गेल्या काही महिन्यांपासून 'अदानी विल्मर' मधील आपला हिस्सा विकण्याची शक्यता शोधत आहे

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at large that, the Original Articles of Agreemen dated 26/03/2008 entered between KEYSTONE REALTORS PVT. LTD And Shri. RAJESH KUMAR TRIPATHI along the original registration slip for premises bearing No.4092 on the 2 nd floor admeasuring 6.22 Sq. Meters commercial building known as "RUSTOMJEE'S EAZE-ZONE MALL in LAXMI SINGH COMPLEX situated at Goregaon Mulund Link Road, Goregaon (West Mumbai 400 104 vide CTS No.1214/ has been lost/misplaced within the vicinity of the premises area and in this espect a police complaint has been lodged on 06/11/2023 under Complaint No.101768-2023 with Greater Mumba Police Site, the finder of the said ocuments please return to the owne Mr. Raiesh Kumar Tripathi or to the undersigned within 15 days from the

publication of this notice, else it is considered that said original documen are lost /misplaced permanently. Place : Mira Road (East)

Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar Dist. Thane 401 107 -9819409260

जाहीर नोटीस									
तमाम लोकांस कलविण्यात येते की गांव मौजे : कोटबी, ग्रामपंचायत कोटबी, तालुका व पोटतुकडी डहाणू, ग्रामपंचायत समिती डहाणू मे. दुय्यम निबंधक दहाणू यांवे हद्दीतील व जिल्हा तुकडी डहाणू. दुय्यम निबंधक डहाणू ह्यांच्या कार्यक्षेत्रातील मिळकत,									
गट न.	हि. न	क्षेत्र	आकारणी पैसे						
85	२/१	१.४१.००	ર.ષષ						
४३	१	०.११.१०	૦_૦૫						
(सदर मिलकत खुली जागा आहे.)									

सदरची मिळकत १. श्री अर्जुन नाना खताळ २. सौ. शोभा अर्जुन खताळ ३. श्री स्वपिनल अर्जुन खताळ यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीची आहे. त्यांनी सदर मिलकत खली जमीन श्री रमेश हरीनाथ मौर्या यांना कुळमुखत्यार. पत्र द्वारे दिले आहे. त्याच आधारावर सदर मिळकत खुली जमीन १. सौ. कुसुम अश्विनी त्रिपाठी २. श्री अश्विनी सर्यपसाद त्रिपाठी ३. सौ. रिंकु देवी तिवारी ४. श्री अलोक हरिशंकर राय यांना कामस्वरूपी कायमची देत आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असेल त्यानी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत सर्व पुराव्यानिशी लेखी शॉप नं. १७, साई बाजार, तलिंज रोड, तलिंज पुलिस चौकीच्या मागे, नालासोपारा (पूर्व), जि ठाणे ह्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क, अधिकार, किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडन दिला जाइन असे समजून माझे अशील त्यांचेबरोबर व्यवहार पूर्ण करतील हयाची नोंद घ्यावी. सही/ वी. डी. दुबे

दिनांकः ०७/११/२०२३ वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

ON BEHALF OF OUR CLIENT THIS IS FOR THE NOTICE AND TO INFORM ALL PEOPLE AT LARGE THAT MRS MANISHA KISHOR WALHE, residing at 88/654 MHB Colony Dindoshi Nagar, Malad (East) Mumbai 400097 under an agreement executed on December,2003 with Smt. Roshan A. Aerchant resident of Tenernent No. 88/65-MHB Colony, Dindoshi Nagar, Malad (East Mumbai 400097 therein referred to as Vendor have purchased the said Tenement No 88/654 MHB Colony, Dindoshi Nagar, Malad (East) Mumbai 400097.

That the Original Allotment letter and possession letter including payment receipt and relevant papers related to allotment from MHADA in respect of the said Tenement No.88/654, MHB Colony, Dindoshi have been misplaced /lost during travel and the report of the said loss of above papers has been duly reported by me with local Kurar Police Station, on 13.09.2023.

Person/s who have found the said document re requested to return the sa ne i.e. origina documents in respect of the tenement No.88/654, MHB Colony, Dindoshi he/she may kindly inform to the undersigned within 15 days from the date of this publication. The Public in General is also notified that in future if any person is found to be in possession of the above said original documents and fails to inform the undersigned, then he/she shall be deemed to be in illegal possession of the said documents and shall do so at his/her/ their risk to face appropriate civil and criminal proceedings against. Bornbay, 7th November, 2023



शेअर्समध्येही डाउनफॉल पाहायला	80.	कर्ज सेवा व			
	22.	व्याज सेवा			
मिळाला. एलटी शेअर्स २.३		उत्पन्न प्रति			
टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.		(चालू व ख			
याशिवाय ॲक्सिस बॅंक, पॉवर ग्रिड,		१. मूळ रु. २. सौम्य रु			
बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज	दीप : १. वरील	अहवाल से र्थवर्ष अ			
फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, इंडसइंड		य वर्ष अ w.bsein			
बँक, एम अँड एम, अल्ट्रा केमिकल,		० सप्टेंबर,			
आयसीआयसीआय बॅंक, इन्फोसिस,		संचालक मंडळाड ३. अलेखापरीक्षित			
नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, टीसीएस,		वापरााश्वतः अहबालः)			
		(सूची अनि			
एनटीपीसी, रिलायन्स, जेएसडब्ल्यू		र, २०२३			
स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी	५. अंतरि	ম কালাৰখ			
बँक, सन फार्मा, कोटक बँक,					
आयटीसी, विप्रो, एचसीएल टेक					
आणि मारुती यांचे शेअर्सही	ठिकाण दिनांक :	: मुंबई ०६.११.२			
वधारले.					

P _C ,	alicon sting The Future नोंदणीकरण कार्यालय व क दि. 30 सप्टेंबर,	ार्य : गट क्र. 14	26, शिक्रापूर,	तालूका शिरूर	सीआयएन : L , जिल्हा पुणे 41	.999999PN19 2 208. वेबसा		7 congroup.co	.in ईमेल आयः	डी : veena.va			(रक्कम रु. लाखांत)
		स्थाची						एकत्रित					
अ. क्र.		तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखोर वर्ष अखोर		तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखेर		वर्ष अखोर			
	ন্দেখীলে	३० सप्टेंबर, २०२३ ३० जून, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३० जून, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
1.	कार्यचलनातून कामकाजात्मक विक्री ∕ उत्पन्नामधून एकूण उत्पन्न	રૂધ,૮૫૦.७૪	३१,९९४.४२	३४,७३३.१९	૬७,૮૪५.१६	૬५,४२६.૦५	શ્રેર્ધ,૮५३.૬૨	३८,१०३.९७	३५,४०६.१६	३७,७२५.९६	७३,५१०.१३	७२,૦५९.५९	१४०,११५.५१
	कालावधीकरिता निव्वळ नफा∕ (तोटा) (कर, अतिरिक्त व∕वा अतिविशेष बाबींपूर्व)	१,६५८.३७	९२६.१३	१,८२२.८१	२,५८४.५०	३,०९३.४०	५,२३६.८३	१,८६८.७२	१,२२०.२०	२,०५०.१२	३,०८८.९२	३,६४१.२०	६,२९९.५९
	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा ∕ (तोटा) (अतिरिक्त व ∕ वा अतिविशेष बाबींपश्चात)	१,६५८.३७	९२६.१३	१,८२२.८१	२,५८४.५०	३,०९३.४०	ધ,ર३६.८३	१,८६८.७२	१,२२०.२०	२,०५०.१२	३,०८८.९२	३,६४१.२०	६,२१९.५१
	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा∕ (तोटा) (अतिरिक्त व∕वा अतिविशेष बाबींपश्चात)	१,३०२.९७	७१८.७२	१,३५४.७८	२,०२१.६९	२,१७९.३६	४,४२३.६६	१,४५०.७१	९४९.२६	१,५३४.३ ६	२,३९९.९७	२,६१०.९९	4,987.99
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा⁄ (तोटा) समाविष्ट)												
	कालावधीकरिता (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१,३४१.८४	દર૧.५५	१,३५७.४८	१,९७१.३९	२,२००.३२	४,४४३.४२	१,४८३.७७	१,०१७.७८	१,६०२.२६	૨,૫૦૧.૫૫	२,६११.७२	4,830.90
	इक्विटी भाग भांडवल	604.60	604.60	८०५.६०	८०५.६०	604.60	604.80	604.80	८०५.६०	८०५.६०	८०५.६०	604.50	604.60
	उत्पन्न प्रति शेअर (रु. 5 ∕ - प्रत्येकीचे)												1
	1. सौम्य	6.08	४.४६	۵. ४१	શ્ર.હહ	१३.५३	२७.४६	9.00	4.69	8.47	१४.९०	१६.२१	38.82

कंपनी एक सेगमेंट मध्ये कार्यरत आहे. नावे ॲल्यमिनीअम कास्टींग्ज.

2. सदर अहवाल कंपनीज (भारतीय लेखा अहवाल) नियम, 2015 (आयएनडी एएस) विहित अंडर सेक्शन 133 च्या कंपनी कायदा, 2013 अंतर्गत तयार केले आहे व अतिरिक्त लागू विहित अटी अनुसार मान्यताप्राप्त आहे.

8.88

6.88

૧૨.૪૫

१३.५३

રહ.૪૬

6.93

५.८६

९.५२

શ્૪.७७

3. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व दि. 04 व 06 नोव्हेंबर, 2023 रोजी त्यांच्या संबंधित सभेमध्ये मंडळाद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे निर्धारित करण्यात आला आहे.

6.02

4. आकडेवारी सदर अनुसार रिग्रुप्ड करण्यात येईल.

मूळ (ईपीएस वार्षिकी नाही आहे)

ठिकाण : पुणे

दिनांक : 06 नोव्हेंबर, 2023

अलीकॉन कास्टालॉय लिमिटेड करिता एस. राय व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : 00050950

१६.२१

38.92

APEX JURIS LLP B/14, 1ST FLOOR, DHIRAJ APTS, PODDAR ROAD, MALAD EAST MUMBAI - 400097 Contact No: 9969989505/7387593347

जाहिर सुचना

नाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात येते की, माझे अशिल श्र ाजेश दशरथ मढवी व सौ. रूपाली राजेश मढवी यां-गला म्हणजेच तळमजला व वरील २ मजले, सर्वे न १२३ हिस्सा नं. २ क्षेत्रफळ ५८० चौ. मी असलेला गा देवे अन्जुर, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील बंगत श्री जितेंद दशरथ पारील यांच्याकडन कायमस्वरूप विक्री करारनाम्याने विकत घेलेलाँ असून सदरा करारनामा सह दय्यम निबंधक भिवडी ३ेंदस्त व अपरिशास पुरुष देनी ताववर गाववा देवराता. इसप्रेश/2020 दिनाक ठर, ११,२०२० नोंद केलेला आहे.सदरहु बंगल्यांच्या चैन कागदपत्रांतील काही कागदपत्रे म्हणजेच १. हिरुबाई राजाराम पाटील व इतरांनी दिनांक ३१.०५.२००८ रोजी श्री दत्तात्रय मकं गटील व श्री जयहिंद महादेव पाटील यांच्या बाजूने एक भागाचे प्रकाशन म्हणन केलेले दिनांक ३१.०५.२०० रोजीचे निवेदन क ४९७२ / २००८ दिनांक ३१० २००८ अन्वये भिवंडी येथील उपनिबंधक आध वासनाकडे नोंदणीकृत आहे २ दिनांक ३१.०५.२० च्या रिलीज डीर्डसंदर्भात नोंदणी पावती दिनाव ३१.०५.२००८ च्या प्रकाशन पत्रासंदर्भात मुद्रांक शुल्व भरलेली पावती दिनांक ३१.०५.२००८ च्या रिलीव डीडसंदर्भात निर्देशांक. ५) विक्रेते म्हणून् दत्तात्रय मुकुं पाटील व जयहिंद महादेव पाटील व खेरेदीदार म्हण जितेंद्र दशरथ पाटील यांच्यात २५/०२/२०१३ रोज झालेला विक्री करार, भिवंडी-२ च्या उपनिबंधकांक देनांक २५/०२/२०१३ दिनांक २५/०२/२०१३ अन्वर नोंदणीकृत आहे. ६) मुद्रांक शुल्क भरलेले चाला दिनांक • ०९/०६/२०१३ रोजी आयडीबीआय बँके जारी केलेले मदांक शल्क भरलेले चालान 7) निर्देशांक देनांक 25/02/2013, 8) स्टेट बैंक ऑफ इंडिया दिनांक 03/12/2020 रोजी जारी केलेला कर भरलेल चालान हरवलेला व गहाळ झाला आहे. तसेच सदर कागदपत्रांना शोधण्यांचा प्रयत्न केला असता तो मिळ पेत नाही आहे.तरी माझे अशिल तमाम जनतेस विन[ु] पर्वक कळवितात की. जर कोणत्याही व्यक्तीस वरीत ु नमुद कागदपत्रांच्या मुळप्रत आढळून आल्यास तसे किंवा मिळाल्यास ही नोटीस जाहिर होताच ० दिवसांच्या आत खालील पत्यावर कळवावे किंव आणुन दयावे.तसेच सबब वर वर्णन केलेल्य मिळकेतीमध्ये अन्य कोणाचेही हक्क, अधिकार, हिस्स असल्यास अथवा किंवा हरकती असल्यास त्यांनी ह जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून ७ दिवासांच आत लेखी किंवा तोंडी हरकत योग्य तो कागदोपत्र गराव्यानीशी हजर कराव्यात

ॲड. तनुजा ना. लोमटे पत्ता गाळा . ०५, विनायक बिल्ला बिल्डींगको. ऑप. ही. सो. लि., प्लॉट नं. ६९ सेक्टर ४. करजाडे, ता. पनवेल.जि. रायगड. ४१०२०६.